



Date: 10th September, 2025

To,
General Manager
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Mumbai – 400051

Symbol: PREMIUM

<u>Sub: Newspaper Advertisement - Notice of 30th Annual General Meeting, Remote E-voting information and Book Closure</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has given Newspaper Advertisement in One (1) English – Business Standard and One (1) Regional Language Newspaper - Marathi - Prathkaal on 09th September, 2025 in respect of Notice of 30th Annual General Meeting of the Company alongwith the details of remote E-voting, Book Closure etc., made to the shareholders.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Premium Plast Limited,

Rohit Shyamsunder Sharma Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

PUBLIC NOTICE Regarding Property at B/106 & B/113 Laram Center CHS., MA Road, Opposite Andheri West Railway Station, Mumbai - 400058.

This is to inform the public that the property located at B/106 & B/113 Laram Center CHS, MA Road, Opposite Andheri West Railway Station, Mumbai-100058 is currently under a loar agreement. Mr. N Chenthilkumar Nadar & Mr. Thangamani Ganesh Nadar & family Property is legally bound by the erms of this loan, and any potential ouyer should be aware that this property s encumbered.

No transactions, purchases, or dealing should be made regarding this property without first consulting Mr Rajan B Nadar currently residing at 402 Andheri New Juhu Ekta CHS Ltd., Juhu ink Road Near, DN Nagar, Mumbai Maharashtra 400053 Anvone wh proceeds to buy this property will be held fully responsible for any legal actions or liabilities that may arise as a result.

Ve strongly advise all interested partie to refrain from making any purchase or investment in this property until further notice.

For inquiries, please contact [Contact Information].

MR. RAJAN B NADAR 402, Andheri New Juhu Ekta CHS Ltd. Juhu Link Road Near, DN Nagar Mumbai, Maharashtra 40005 Mobile No. +91-9619164606/9820535065



U.P. COOPERATIVE SUGAR FACTORIES FEDERATION LTD 9-A, RANA PRATAP MARG, LUCKNOW-22600 1
Tel No. (0522) 2612949, (0522)2628310, Fax: (0522) 2627 mail: upsugarfed@yahoo.co.in | Website: www.upsugarfed.org

पत्र संख्या / 73 य्0पी०एफ० / SUG-EXP/24-25/01/2025-26 दिनांकः 08.09.2025 DATE EXTENSION CORRIGENDUM FOR TENDER ID 2025 UPSEF 1068335 1 (Tender Title COMPETITIVE e-bidding FOR SUGAR EXPORT From Experienced Export House / Merchandise, Govt./Cooperative Institutions (in which State Govt./Central Govt. has/have invested share capital and such institutions having valid Importer/Exportercode and experience of export).

It is hereby informed that last date and opening date for the above tende nas been extended as per given below:-

Bid Submission End Date Technical Bid Opening Date Financial Bid Opening Date

11-Sept-2025 06:55 PM 12-Sept-2025 11:30 AM 15-Sept-2025 11:30 AM (Sarvendra Singh Rathore)

G.M.(Sugar Sale/Fin.)

NOTICE

NOTICE is hereby given that the following Certificate(s) of UPL LIMITED Standing in the name of Pankaj Ranchoddas Tanna jointly with Sudha P Tannas/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares.

Cert. No.	Start Dist. No.	End Dist. No.	Total Shares	Face Value	
163936	163936 52351124 52351206		83	Rs. 10/-	
12437	434276030	434276444	415	Rs. 2/-	
Any person who has a claim in respect of the said shares should ladge such claim with					

ny at its Registered Office. UPL LIMITED, 3-11, GIDC, DIST. VALSAD VAPI, GUJARAT, 396195 within 15 Days from this date else the company will proceed e(s). Name(s) of Shareholder(s) :-Pankaj Ranchoddas Tanna / Sudha P Tanna Date: 09/09/2025

NOTICE OF LOSS OF SHARES OF TATA ELXSI LIMITED Regd. Office : Tata Elxsi Limited, ITPL Road Whitefield Road, Bangalore

560048, Karnataka, India. Notice is hereby given that the following shares certificate have been reported a lost/misplaced and the company intends to issue duplicate certificate in thereof, ir

lue course. Any person who has a valid claim on the said shares should lodge suc claim with the company at its registered office within 15 days hereof.				
Name of the Holder	Folio No	No of Shares (Rs. 10/- F.V.)	Certificate No	Distinctive Numbers
1) Jayashree Krishnan	EXJ0000084	100	00003326	6300911 -

2) Parvathi Ramachandran Name Of Holder / Applicant JAYASHREE KRISHNAN & PARVATHI RAMACHANDRAN Place : Mumbai Date : 09/09/2025

NOTICE is hereby given that Mrs Dilshad

labal Nathani is the sole, absolute and lega

owner of the residential flat no. 24 in Bldg 5

Bandra (HIG) Hira Coop, Hsg Society, Ltd.

K.C. Marg, Bandra Reclamation, Bandra

West 400 050. Whereas now she intends to

sell the said property to my client, which she

declares is free from all encumbrances

All person/s, Legal heirs, Banks, Financia

Institution having any claim against, into or upon the said Flat or any part thereof by

way of inheritance, possession, sale, lease

mortgage, charge, gift, trust, lean o

required to make the same known in writin

along with the documentary proof thereo

to the undersigned address given below

within a period of fourteen days from the

date hereof, failing which it shall be

presumed that there are no claims

whatsoever and the negotiations shall be

completed, and/or claims, if any, shall be

Date: 09/09/2025 Address: 701, Falco

Advocate Jaswant Rajpu

Phone: 9665323638

Chamber, Station Road,

Court Naka, Thane West 400601

Date: 08/09/2025

Place: MUMBAI

deemed to be waived

Place : Mumbai

whatsoever nature are hereb

UBLIC NOTICE

Notice is hereby given to the public by and large that we are instructed by our client, M/s. TKB REALTIES LLP to investigate their Leasehold rights, title, interest and benefits with respect to piece and parcel of land bearing land bearing Plot No. D-121, area admeasuring about 2100 sq. mtrs., lying, being and situated at Trance Thane Creek (TTC) Industrial Area, within the limits of Village: Shiravane, Navi Mumbai Municipal Corporation. Taluka and District: Thane (referred to as "said Plot") and the Ownership rights of Maharashtra Industrial Development Corporation with respect to the said Plot.

ALL PERSONS having any claim to, or any share, right, title and interest against or to the said plot by way of sale transfer assianment mortagae. lien, lease, trust, gift, charge, easement, possession, inheritance, maintenance or otherwise howsoever, are hereby required to make the same known to the undersigned in writing, at our office address mentioned below within 15 days from the date of publication hereof, along with documentary proof in support of such claim, failing which we shall certify the Leasehold rights of M/s. TKB REALTIES LLP and the Ownership rights of Maharashtra Industrial Development Corporation with respect to the said plot, without having any reference to such claim, If any, and the same shall be deemed/considered to have been waived and/or give up.

THE SAID PLOT ABOVE REFERRED TO: ALL THAT piece and parcel of land bearing Plot No. D-121, area admeasuring about 2100 sq. mtrs. lying, being and situated at Trance Thane Creek (TTC) Industrial Area within the limits of Village: Shiravane Navi Mumbai Municipal Corporation, Taluka and District: Thane. Dated this 9th of September, 2025

Adv. Parth Chande KC & PARTNERS Advocate

1202, The Landmark, Plot No - 26A, Sector 7, Kharghar, Navi Mumbai,

Maharashtra 410210

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the certificate (s) for Folio NO. SGL122357 & SGL122358 Face Value -1/- Equity Shares No. 3000 of Vedanta Limited (SESA GO/ IMITED old name) standing in the name (s) of JOSHNA PARASMAL JAIN has/hav Limit ED **old name**) standing in the name (s) of <u>JOSHNA FARASWIAL JAIN</u> nas/have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate (s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited Selenium Building Tower B, Plot 31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda Serilingampally, Hyderabad Rangareddi – 500032, Telangana within one month from this date less the company will proceed to issue fundicate Certificate(s).

this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).					
Folio No.	Certificate no.	Distinctive no.	Qty.		
SGL122357	1094953	2811807165-2811809564	2400		
SGL122358	1094954	2811809565-2811810164	600		
		Total	3000		
Date:-09-09-202 Place:Mumbai	25	Name of Applicant:- JOSHNA PARASMAL JAIN			

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the publihat the said plot of which schedule i iven hereunder belongs to Mr. ANII ARACHAND SAJDEH. Mrs HOOFRISH ANIL SAJDEH, MI PASHEEN ANIL SAJDEH, the title is nder investigation so if any perso nas any claim, consideration value nortgage, lease, lien or any othe ocument claim shall inform the same ithin 15 days from the date hereof in egard to title, if no claim or claim arises, of such person then rights sha deem to have been waived o abandoned and taking the same into onsideration transfer shall be ompleted.

Schedule I All that piece and parcel o Agricultural Land bearing TP Schem No. 03 Final Plot No. 412 admeasurin OR out of total area of 2H-0.8R and 34.3 sq. mtrs; (20834.30 sqmtrs) owned an ssessed by Mr. ANIL TARACHAND SAJDEH, Mrs. HOOFRISH ANI SAJDEH, Mr. PASHEEN ANIL SAJDEH which is under investigation of title and earch within the limits of Satara, within he jurisdiction of Sub-Registrar Maha paleshwar, and situated at Panchgar Tal. Mahabaleshwar, Dist. Satara,

ADV. HITESH J. BHANDARI Jain Complex, Panchgani Tal. Mahableshwa Dist. Satara Mo. 9423808460

Panchgani Dated: 10/09/2025

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of Prayas Sadan Co-operative Housing Society Ltd. registered under Maharashtra Cooperative cieties Act, 1960 under registration no BOM/HSG/4348 OF 1974, that the Origin Deed of Conveyance dated 18/03/1975 registered before the Sub Registrar of Assurance under documents no. 1184/1975 executed and entered in to between M/s. V. B Patel & Co., (Vendor) and Prayas Sadan Co operative Housing Society Ltd., (Purchaser in respect of Land bearing Plot No. 106 admeasuring about 585.3 Square Meters Sector- 4, Survey No. 320, corresponding C.T.S. No. 661, Chedda Nagar, Chembu (West), Mumbai- 400 089, has been misplace and not traceable yet. The missing report has peen lodged at the Tilak Nagar Police Station Mumbai City, on 03/09/2025, under Los Report No. 114889-2025.

All the person/s, institution/s and or public large hereby informed that, not to carry or any transaction/s on the basis of said missing deed. On behalf Prayas Sadan Co-operative Housing Society Ltd., the undersigned Advocate hereby invites claims/objections. any, for any transaction/s of abovementione property. In case of any claims/objections kindly intimate the undersigned Advocate along with the relevant documents to suppor their claims/ objections within 14 days from the date of publication of this notice. I absence of any claim within stipulated period it shall be deemed that the said property has no claim by virtue of lost of Original Deed o nyevance dated 18/03/1975

Date: 09/09/2025 Sd/ Place: Mumbai

PRAVIN V. KAMBLE Flat No.7, 1st Floor, Cauvery Buldg. embur Roopkala Co-operative Housing Society Ltd., Sector -IV, Road No. 3, Chheda Nagar, Chembur (West), Mumbai- 400 089.

JOSHNA PARASMAL JAIN

PUBLIC NOTICE

tice is hereby given that Agree or Tenants between Mahabaleshwa Kshatriya Maratha Samai Operative Stores Society Limited nd Shri Rajendra Rameshchandra Chaturvedi, Shri Mahendrakumar N Purohit and others with respect Shop No. 3. Ground floor in old uilding located at Shreepati Arcade on Plot bearing No. 522, 523 & 524 f August Kranti Marg, Nana Chowk D' Ward, Mumbai - 400036 has bee eported lost. If anyone happens to ind it, they are kindly requested t the phone entioned below.

lame : **Shri. Laxman Sitaram Ufale** Mobile no: +91 9892118750 Date - 9th September, 2025

For on behalf of Mahabaleshwar Kshatriya Maratha Samaj Co-operative Stores **Society Limited**

PUBLIC NOTICE

MR ANSHIMAN VIKRAM SINGH in respect of Flat No. K/101, 1st Floor, Bhoomi Park 4 (Wing K & L) C.H.S.L, Near Bafhira Nagar & Fire Brigade, Off. Marve Road, Malad (West), Mumbai- 400095 admeasuring 709 Sq. Ft. Carpet area equivalent to 65.89 Sq.Mtrs. lying & being on plot of land bearing Survey No. 263 (Pt) and, C.T.S. No. 6/A/12 of Village Malvani, Taluka Borivali, M.S.D., alongwith One Open Podium Car Parking Space No. 88, along with Ten fully paid up shares of Rs. 50/- each having Distinctive Nos. 0001 to 0010 (both inclusive), under Share Certificate No BPIVK0101001.

My client, MR. ANSHUMAN VIKRAM SINGH his mother (Late) MRS, NEERA SINGH and is brother MR. ADITYA VIKRAM SINGH were the joint owners of the above said Flat and as such owners they were the members of the "Bhoomi Park 4 (Wing K & L) C.H.S.L" registered under Maharashtra Co-Operative ocieties Act. 1960 vide Registration No. MUM/WP/HSG/(TC)14476/2009-2010. That the mother of my client, MRS. NEERA

SINGH died intestate on 12.02.2025 at Mumbai, leaving behind her two son's viz. MR. ANSHUMAN VIKRAM SINGH and MR. ADITYA VIKRAM SINGH respectively as he only legal heirs by the personal law by which she was governed.

That my client's Father (Late) MR. ANAND KUMAR SINGH had predeceased his wife (late) MRS. NEERA SINGH and therefore had

That out of the abovesaid legal heirs, MR. ADITYA VIKRAM SINGH, now wants to release his share of rights inherited by him through the deceased in the said flat, alongwith the abovesaid shares and interest in the capital of the society in favour of my above said client MR. ANSHUMAN VIKRAM SINGH. If any other person/s or financial institution/s

has/have any claim by way of inheritance Maintenance, Release Deed, Gift, Mortgage Lien, Trust, Lis Pendens or in any other manne respect of the said flat through the said deceased (Late) MRS. NEERA SINGH, may send their claim/s alongwith necessary documentary proof to the undersigned within 15 days from date hereof at Shop No. 12. Cancer Pisces C.H.S. Ltd., Behind Fire Brigade, Off Marve Road, Malad (W), Mumbai 400 095, otherwise their claim/s shall deemed to be waived and my client shall proceed to execute and register the Release Deed and subsequently the society shall transfer the said flat alongwith shares in favour and in the joint names of my client MR. ANSHUMAN VIKRAM SINGH and MR. ADITYA VIKRAM SINGH having 66.67% & 33.33% Rights and Shares

> SD/-D. K. Malkani **Advocate High Court**

Place : Mumbai Mobile No.98200 87357 | Date : 09-09-2025

CIN: L74899DL1993GOI053677



Regd. Office: IFCI Tower, 61 Nehru Place New Delhi-110019 Tel: 011-41732000/41792800 Website: www.ifciltd.com

Notice: Inviting Applications for Empanelment of Chartered Engineer

IFCI Limited invites applications for empanelment of Chartered Engineer. Details regarding empanelment process are uploaded on ou

website www.ifciltd.com. Interested applicants need to submit their application along with necessary documents to the address given in RfE document on or before 22.09.2025 up to 5:00 P.M.

Any amendment/change in whole tendering process will be published on IFCI's website only

General Manager Advisory Department

VIVID GLOBAL INDUSTRIES LIMITED CIN NO. L24100MH1987PLC043911

Regd. Office : D-21/1, MIDC Tarapur Via Boisar, Dist. Palghar, Maharashtra

NOTICE OF 38[™] ANNUAL GENRAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOUSURE NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and th

Share Transfer books of the Company would remain closed from Monday, the 22nd September, 2025 to Monday the 29th September, 2025 (both days inclusive) for the purpose of holding the Annual General Meeting.

NOTICE is also hereby given that the 38th Annual General Meeting (AGM) of the Shareholders of the Company would be held on Monday, 29th September, 2025 at 11.00 a.m. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023 ssued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ('MCA') and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued by MCA SEBI (collectively referred to as 'MCA and SEBI Circulars'). The aforesaid MCA Circulars and SEBI Circulars have empted Companies from sending Annual Reports in Physical mode. Accordingly, electronic copy of Annual Report contains, inter alia, the notice of the said AGM specifying the items of Ordinary & Special business and the audited accounts of the Company for the year ended 31st March 2025 together with the Reports of the Auditors and the Directors thereon, is being mailed to all the shareholders whose names appear on the Register of Members and to the Beneficial Holders of Shares as per the details provided by the National Securities Depository Limited and the Central Depository Services (India) Limited. The Annual report is also available on the Company's website https://www.bseindia.com/ website of the Stock Exchange i.e. BSE Limited https://www.bseindia.com/ and the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) i.e. https://www.evoting.nsdl.com/

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 and the Companies (Management and Administration Rules, 2014, the Company is pleased to provide its Shareholders with facility to exercise their right to vote for the businesses to be transacted at the 38th AGM by electronic means through E-Voting Services provided by Natio Depository Services Limited (NSDL).

The E-voting period shall commence from Friday, the 26.09.2025 (9.00 a.m.) and ends on Sunday, the 28.09.2025. The voting by electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. on 28.09.2025. During the e-voting period, Members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date i.e 22.09.2025 will be eligible to cast their vote electronically. The E-voting module shall be disabled by NSDL for oting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, it cannot be changed subsequently

> BY ORDER OF THE BOARD For VIVID GLOBAL INDUSTRIES LIMITED DIRECTOR

PUBLIC NOTICE

am investigating the title of Tarun Yuvak Sangh Co. Operative Housing Society Ltd., a Co-operative Housing Society having registration No.BOM / HSG / 3130 of 1971, duly registered under the provisions of Maharashtra Co-operative Societies Act, 1960,in respect of the property as more particularly described in the schedule hereunder

All persons claiming an interest in respect of the property as more particularly described in the schedule hereunder or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, Development agreement, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same known to the undersigned at his office within 15 days from the date hereof failing which, any claim in respect of the scheduled property, if any, shall be considered as waived off.

Schedule of the Property :

All that piece and parcel of land bearing C.T.S No. 269, Survey No- 62, Hissa No. 28 admeasuring 682.95 Sq. Meters (as per conveyance deed); 661.80 sq. mtrs. (as per Property Card) and 562.43 sq.mtrs(as per physical measurement), at Dattapada Road No.1, Village-Kanheri, Borivali East, Taluka - Borivali in the registration District and Sub-District of Mumbai City and Suburban together with the building known as "Tarun Yuvak Sangh CHS" consisting of ground plus 04 upper floors. having 15 flats. Ashok C Giri Dated- 09/09/2025

1103, L.Ground Floor, Rustomjee Ease Zone, Nr. Telephone Exchange ,Goregaon- West, Mumbai - 400 064

Galaxy Galaxy Surfactants Limited CIN: L39877MH1986PLC039877

Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai – 400 703, Maharashtra, India Tel: +91 22 27616666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886

email: investorservices@galaxysurfactants.com; website: www.galaxysurfactants.com; Notice to Shareholders

"Saksham Niveshak" Campaign – Prevent Transfer of Unclaimed Dividends/Shares to IEPF Pursuant to the Ministry of Corporate Affairs (MCA) circular dated 16th July 2025, your Company is participating in the 100 Days Campaign – "Saksham Niveshak", running from 28th July 2025 to 6th November 2025. This initiative aims to assist shareholders in updating their KYC details and claiming any unpaid/unclaimed dividends or shares to prevent their transfer to the Investor Education and Protection Fund (IEPF).

n line with this initiative, the shareholders of Galaxy Surfactants Limited who have unpaid/unclaime dividend(s) with the Company or whose KYC details, (viz., PAN, Bank account details, contact details, choice of nomination, specimen signature), have not been updated are requested to follow the below procedure:

For shares held in physical form - Download the forms for KYC updation fro https://web.in.mpms.mufg.com/KYC-downloads.html and submit the duly filled and signed forms along with KYC documents to Company's Registrar and Transfer Agent (RTA) i.e. MUFG Intime India Private Limited (Unit: Galaxy Surfactants Limited) at their address: C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083, Telephone No.: +91 81081 18484

For shares held in dematerialised form - Update the KYC details with their respective Depositors Participant (DP) and submit the self-attested copy of the updated Client Master List to Company's RTA.

The unclaimed/unpaid dividend(s) will be credited to the shareholder's bank account only after the KYC is updated. Shareholders may also raise a service request on https://web.in.mpms.mufg.com/ helpdesk/Service Request.html for any assistance in this regard.

For Galaxy Surfactants Limite

Niranjan Ketkar

Company Secretary

Advocate High Court

Place: Navi Mumba Date: September 08, 2025

Place- Mumbai

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960. Act 156, Rule 1961, Rule 107 ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD -143, Khetar Chembars, Ground floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phon No. 022-22694996/97 I Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107) SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer attached to Sangli Vaibhay Co-Operative Credit Society Limited, Mumbai under the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961, issued a demand notice date 26/03/2025 calling upon the judgment debtor Shri. Ramsnehil Shardaprasad Shivhare to repay an amount mentioned in the notice being Rs. 10.23.651/- (Rupees Ten Lakh Twenty Three thousand Six Hundred Fifty One Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 17/05/2025 and attached the property described herein below. The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, on this 18/08/2025.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai for an amount Rs. 10,23,651/- (Rupees Ten Lakh Twenty Three thousand Six Hundred Fifty One Only) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

RESIDENTIAL PREMISES - Flat no.102, First Floor, B Wing, Ekveera Aai Co.Op. Housing Soc. Ltd., Desale Pada, Bhopar Road, Dombivali East, Thane 421203

Recovery Officer, under Maharashtra Co-operative



Societies Act,1960, Rules 196, under Rule 107[11(d-1)], attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai, having its registered office at. 143. Khetan

SD/-

MR. R.A.CHAVAN

Place: Kalyan, Thane

Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Date: 18/08/2025 Maharshtra, Pin Code 400001, Phone No.022-22694996/97.

TRILIANCE POLYMERS LIMITED FORMERLY KNOWN AS LEENA CONSULTANCY LIMITED (CIN: L74110MH1983PLC031034) Read. Off: 14th Floor, 1420-B, B & C Wing, C/66, G Block, One BKC,

Opp Bank Of Baroda, Bandra (E), Mumbai, 400051 Website: www.triliancepolymerslimited.com Email: triliancepolymerslimited@gmail.com Notice of 42nd AGM

NOTICE IS HEREBY GIVEN that the 42nd Annual General Meeting (AGM) of Triliance Polymers Limited will be held on Tuesday, 30th September, 2025, at 10,00 a.m. at Registered office of the Company to ransact the business mentioned in the Notice of AGM sent along with Director's Report, Auditor's Report and the Audited Financial Statements of the Company for the Financial Year ended 31st March

Attendance Slip and Proxy Form have been emailed to the members whose email addresses have been registered with the Company / Depository Participant(s) and letter been sent to the Members whose e-mail addresses are not registered with the RTA/DPs providing the weblink from where the Annual Report can be accessed on the Company's website.. The Annual Report is available on the Company's website: http://triliancepolymerslimited.com/wp-content/uploads/2025/09/AR-2024-25

Notice of AGM and Annual Report for 2024-25, inter alia, including the remote e-voting instructions

NOTICE IS FURTHER GIVEN that pursuant to Section 108 of the Companies Act, 2013, Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing electronic voting facility from a place other than the venue of AGM ("remote e-voting") provided by NSDL, on all the resolutions set forth in the Notice

The details of remote e-voting are given below:

and Ballot Form shall be treated as invalid.

- (i) The remote e-voting will commence on Saturday, 27th September, 2025 at 09:00 a.m. and ends on Monday,29th September, 2025 at 5:00 p.m. The e-voting module shall be disabled for voting
- ii) The voting rights of Members shall be in proportion to their share of the paid-up share capital of the Company as of the cut-off date i.e Tuesday, 23rd September, 2025. Once a vote is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently. (iii) Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after the dispatch
- of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. September 19, 2024 may obtain the login details by writing to the Company at triliancepolymerslimited@gmail.com or to NSDL a evoting@nsdl.co.in or service@satellitecorporate.com. (iv) The Company is also offering the facility for voting by way of physical ballot at the AGM. The Members attending the Meeting should note that those members who are entitled to vote but have
- not exercised their right to vote by remote e-voting, may vote at the AGM through ballot for all businesses specified in the accompanying Notice. The Members who cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again (v) A member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or by Ballot. If a member casts votes by both the modes, then voting exercised through remote e-voting shall prevail

n case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting User's Manual available under help section at https://www.evoting.nsdl.com or mail at evoting@nsdl.co.in : Tel. 1800 222 990 (Toll Free No.)

The members who have not yet registered their email address are requested to write mail to our RTA a service@satellitecorporate.com

 $NOTICE\ IS\ ALSO\ HEREBY\ GIVEN\ pursuant\ to\ Section\ 91\ of\ the\ Companies\ Act,\ 2013\ and\ the\ applicable$ rules thereunder, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 24th September, 2025 to Tuesday, 30th September, 2025 (Both days inclusive For Triliance Polymers Limited (Formerly known as Leena Consultancy Limited)

CS Preeti Company Secretary & Compliance Dated :06th September, 2025

PREMIUM PLAST LIMITED

CIN: L25209MH1995PLC094431 Registered Add: Gala No 3, Shiv Shankar Indl Est No 1, Virar City (M Corp), Valiv, Thane, Vasai, Thane-401208 Tel: 7292403681;

Website: www.premiumplast.in Email Id: cs@premiumplast.in

NOTICE

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (30th AGM) of the Members of Premium Plast Limited will be held on Saturday, September 27, 2025 at 11:00 A.M. through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the 30th AGM. The Company has sent the Annual Report along with Notice convening 30th AGM on Saturday, September 27, 2025, through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered with the Company's Registrar & Share Transfer Agent, M/s. Bigshare Services Private Limited/ Depository Participant (s) in accordance with the Circular issued by the Ministry of Corporate Affairs vide Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 22/2020 dated June 15, 2020, Circular No. 33/2020 dated September 28, 2020, Circular No. 39/2020 dated December 31 2020, and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. 10/ 2021 dated June 23, 2021 ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/ 2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) ("Circulars"). The Annual Report along with the Notice convening the AGM is also available on the website of the Company at www.premiumplast.in, website of the stock Exchanges i.e. NSE Ltd. at www.nseindia.com.

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company wil remain closed from Saturday, 20th September, 2025 to Saturday, 27th September, 2025 (both days inclusive) for the purpose of 30th AGM of the Company. Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by the RTA on all resolutions as set forth in the 30th AGM Notice. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 19th September, 2025 ("cut-off date").

The remote e-voting period commences on Wednesday, 24th September, 2025 at 09:00 A.M. and will end on Friday, 26th September, 2025 at 5.00 P.M. During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by RTA thereafter.

Those Members, who shall be present in the AGM through VC/OVAM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise no barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM The members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again

The manner of remote e-voting and voting at the AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the 30th AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date; may obtain the log in ID and password by sending a request to helpdesk of Bigshare India Private Limited. However, if he/she is already registered with iVote for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. In case Member(s) have not registered their e-mail addresses with the Company Depository, please follow the below instructions to register e-mail address for obtaining

For members holding shares in Physical mode - please provide necessary details like Folio No., Name of shareholder by e-mail to cs@premiumplast.in. Members holding shares in Demat mode can get their E-mail ID registered by

contacting their respective Depository Participant or by e-mail to cs@premiumplast.in. case you have any queries pertaining to e-voting, members may refer Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at https://

ivote bigshareonline.com/, under help section or call on1800-22-990. For Premium Plast Limited

Date: 05.09.2025

Annual Report and login details for e-voting –

Sd/ Rohit Shyamsunder Sharma **Company Secretary**



(Formerly known as J.K. Cotton Limited) CIN: U17111UP1924PLC000275 Registered Office: Kamla Tower, Kanpur-208001, Uttar Pradesh

JK URBANSCAPES DEVELOPERS LIMITED

Telephone: +91 512 2371478-81 Email: swati.srivastava@ikorg.co.in: Web: www.ikurbanscapes.com

NOTICE OF 102nd ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 102nd Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company is scheduled to be held on Tuesday, September 30 ,2025 at 04:30 PM IST through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice convening the AGM. Pursuant to General Circular No 09/2024 dated September 19,2024, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA" read together with other Circulars issued by MCA in this regard (collectively referred to a 'MCA Circulars"), Companies are permitted to convene the AGM through VC or OAVM rithout physical presence of the Members at a common venue. **Members can join an** participate in the AGM through VC/OAVM facility only.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remai closed from Wednesday, September 24th, 2025 to Tuesday, September 30th, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM.

In accordance with the said MCA Circulars, the Company has sent the Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2024-25 through email to all those members whose Email IDs are registered with the Company or Depository Participants ("DPs") of the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) viz Alankit Assignments Ltd. The electronic dispatch of the Notice of AGM and the Annual Report has been completed of

September 08, 2025. The aforesaid documents are also available on the website of the Company a www.jkurbanscapes.com_and the website of Central Depository Services (India) Limited

("CDSL") at www.evotingindia.com. Members participating in the meeting through VC/OAVM facility shall be reckoned for th

purpose of quorum under Section 103 of the Act. Instructions for remote e-voting and e-voting during AGM:

In terms of the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014 the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice of the AGM by electronic means through remote e-voting before the AGM and e-voting during the AGM. The Compan had appointed CDSL as the agency to provide electronic voting facility.

Only those members whose name is recorded in the registers of members or registers of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday September 23, 2025, shall be entitled to avail the facility of Remote e-voting /e-voting Voting rights shall be reckoned on the paid-up value of the shares as on the cut-off date Any person, who acquires shares of the Company and becomes Member of the Company after sending of the Notice of AGM and holding shares as on the cut-of date i.e. Tuesday, September 23rd, 2025, may obtain the login ID and password by sending a request at www.evotingindia.com However, if members are already registered for e-Voting then they can use their existing User ID and Password for casting the vote

For more details please refer the instructions set forth in the notice of AGM. The Remote e-voting period commences on following period and shall be disable

Commencement of Remote Saturday, September 27, 2025 at 9:00 a.m. IST E-voting Monday, September 29, 2025 at 5:00 p.m. IST. End of Remote E-voting

Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be al to change it subsequently.

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Those Members who participate in the AGM and have not casted their vote through remote e-voting may cas their vote electronically during the AGM.

Other Information: The detailed procedure for manner of registration of e-mail address and other KYC

details are provided in notes to Notice. The Company has appointed CS Varuna Mittal, Company Secretary in Whole -time Practice with Membership No. ACS-57727 and Certificate of Practice No. 23575 as the Scrutinizer to Scrutinize the Remote e-voting/e-voting process in fair and transparer

In case the member have any queries or issues regarding attending AGM & e-Votin from the CDSL e-Voting System, you may refer the Frequently Asked Question ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com or you can write at

email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911. By order of the Boar For JK Urbanscapes Developers Limited

Sd/

Place: New Delhi Date: September 08, 2025

Sd/-

Swati Srivastava Company Secretary Membership No. ACS-48654



मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती; २००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगभरातील देशांवर कर लादून त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा दावा करत आहेत, परंतु त्यांचं हे पाऊल उलटं पडताना दिसून येतंय. जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं इशारा दिला आहे की अमेरिका सध्या मंदीच्या उंबरठ्यावर आहे. तसंच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर सध्या सुरू असलेला दबाव कोविडच्या महासाथीपेक्षाही जास्त आहे. जर लवकरच यावर उपाय शोधला गेला नाही तर त्याचा अमेरिकेतील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होईल, असंही त्यांनी म्हटलंय.

राज्यस्तरीय आकडेवारीचं विश्लेषण केल्यानंतर, अमेरिका पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं मूडीजचे चीफ इकॉनॉमिस्ट मार्क झॅडी म्हणाले. २००८ च्या महामंदीची भविष्यवाणी करणारे झँडी हे पहिले होते. सध्या या आकडेवारीचा कोविड-१९ महासाथीपेक्षाही वाईट परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत राज्यांचा

नवी दिल्ली, दि. ८ (वृत्तसंस्था) : वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे आणि आकडेवारीवरून असं दिसून येतंय त्यांचं उत्पादन एकतर कमी होऊ लागले आहे किंवा घसरण्याच्या मार्गावर आहे, असं ते म्हणाले.

> झँडी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक माहिती शेअर केली. अर्थव्यवस्थेत ३३ टक्क्यांची भूमिका बजावणाऱ्या राज्यांची अवस्था वाईट आहे. यापैकी अनेक राज्ये आधीच मंदीनं ग्रासली आहेत, तर काही मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. यावरून स्पष्ट होतं की अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीनं ग्रासणार आहे, असं त्यांनी नमूद केलं. २००८ च्या सुरुवातीलाही मंदीची सुरुवात अमेरिकेतून झाली होती. तेव्हाही झँडी यांनीच मंदीचा अंदाज वर्तवला होता. यावेळी मंदी अमेरिकन नागरिकांवर दुहेरी संकट आणेल. पहिले म्हणजे, वाढत्या महागाईमुळे त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती वाढतील आणि दुसरं म्हणजे, नोकऱ्यांवर संकट येईल. अर्थातच, कमी झालेले उत्पन्न आणि वाढत्या खर्चामुळे अमेरिकन नागरिकांवरील संकट आणखी गडद होईल.

CAPITAL PROTECTING INVESTING FINANCING ADVISING

शाखा कार्यालय : आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ८ वा मजला, जी कॉर्प, टेक पार्क घोडबंदर रोड कासारवडवली, ठाणे (पश्चिम) - ४००६१५

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने कर्ज खाते क्रमांक २१७२२४ अक्षय संतोष भालेकर यांची विक्री सूचना ०५-०९-२०२५ रोजी न्युजहब + प्रात:काल पेपरमध्ये मुंबई आवृत्तीत प्रकाशित केली होती ज्यामध्ये थकबाकी रक्कम चुकीची नमूद केली आहे, बरोबर रक्कम **रुपये १६,३७,२१८/– आहे (रुपये सोळा लाख** सदतीस हजार दोनशे अठरा फक्त).

सूचनेतील इतर मजकुर तसाच राहील दिनांकः 09.09.2025

प्राधिकृत अधिकारी आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड

प्रीमियम प्लास्ट लिमिटेड

सीआयएन : एल25209एमएच1995पीएलसी094431

नोंदणीकृत पत्ता : गाला क्र. ३, शिव शंकर इंडील इस्ट नं १, विरार सिटी (एम कॉर्प), वळीव, ठाणे, वसई, ठाणे-४०१२०८ दुरध्वनीः ७२९२४०३६८१

वेबसाइटः www.premiumplast.in ईमेल आयडीः cs@premiumplast.in

याद्वारे सूचना देण्यात येते की प्रीमियम प्लास्ट लिमिटेडच्या सदस्यांची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभ (३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा) शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित केली जाईल. ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे ("ओएव्हीएम") व्यवसायाचे व्यवहार करण्यासार्ठ कंपनीने वार्षिक अहवाल आणि शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभ बोलावण्याच्या सूचनेसह, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व सदस्यांना पाठवला आहे ज्यांचे ई-मेल आयर्ड कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड/डिपॉझिटरी सहभागी (कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ८ एप्रिल २०२० रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, परिपत्रव क्रमांक १४/२०२० दिनांक, परिपत्रक क्रमांक १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी कंपनी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानसार, त्यानंतर परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२० रोजी, परिपत्रक क्रमांक २२/२०२० दिनांक १५ जन २०२० रोजी, २८ सप्टेंबर २०२० रोजीचे परिपत्रव क्रमांक ३३/२०२०, ३१ डिसेंबर २०२० रोजीचें परिपत्रक क्रमांक ३९/२०२० आणि १३ जानेवार्र २०२१ रोजीचे परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ आणि २३ जून २०२१ रोजीचे परिपत्रक क्रमांक १०/२०२५ ["एमसीए परिपत्रके") आणि १२ मे २०२० रोजीचे परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१ सीआयआर/पी/2020/79 , १५ जानेवारी २०२१ रोजीचे परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी सीएमडी२/सीआयआर/पी/2021/11 हे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ("परिपत्रके") द्वारे जारी केलेले परिपत्रक क्रमांक. वार्षिक सर्वसाधारण संभा बोलावण्याच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्य वेबसाइट www.premiumplast.in वर देखील उपलब्ध आहे, जो स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट आहे म्हणजेच एनएसई लि. www.nseindia.com

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदींनुसार, कंपनीच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्य उद्देशाने, कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके शनिवार, २० सप्टेंबर, २०२५ ते शनिवार २७ सप्टेंबर, २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील अशी सूचना येथे देण्यात येत आहे.

कायद्याच्या कलम १०८ आणि सुधारित कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्य नियम २० आणि भारतीय सिक्युरिटींज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार, सदस्यांना ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर आरटीएने प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सेवांद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीन मतदान करण्याची सुविधा प्रदान केली आहे. सदस्यांचे मतदानाचे अधिकार शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ ("कट-ऑफ डेट") रोजी कंपनीच्या पूर्ण-भरणा समभाग शेअर भांडवल मध्ये त्यांच्याकडे असलेल समभाग शेअर्सच्या प्रमाणात असतील.

रिमोट ई-व्होटिंग कालावधी बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल आप्रि शक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल. या कालावधीत, सदस्य इलेक्टॉनिव पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर आरटीएद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल.

जे सदस्य व्हीसी /ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यांना तसे करण्यास मनाई नाही, वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग प्रणालीदारे मतदान करण्यास पात्र असतील ज्या सदस्यान वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते देखील व्हीसी /ओएव्हीएम द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहू शकतात/सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदाः

डीमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी, प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्य सदस्यांसाठी आणि ज्या सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत अशा सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंग आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करण्याची पद्धत ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिली आहे. कंपनीने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला शेंअर्स धारण केल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणारी आणि कंपनीची सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती बिगशेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या हेल्पडेस्कवर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळव् शकते. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटिंगसाठी आयकोटकडे आधीच नोंदणीकत असेल. तर तो/ती मतदा करण्यासाठी त्याचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.

जर सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत केले नसतील, तर वार्षिक अहवात मिळविण्यासाठी ई-मेल पत्ता नोंदणी करण्यासाठी आणि ई-व्होटिंग्साठी लॉगिन तपशील मिळविण्यासाठी कृपया खालील सूचनांचे पालन करा –

ए. भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी - कृपया cs@premiumplast.in य ई-मेलवर फोलिओ क्रमांक. शेअरहोल्डरचे नाव यासारखी आवश्यक माहिती द्या.

बी .डिमॅट पद्धतीने शेअर्स धारण करणारे सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीशी संपर्क साधून किंवा cs@premiumplast.in या ई–मेलवर संपर्क साधून त्यांचा ई–मेल आयडी नोंदणीकृत करू शकता जर तुम्हाला ई-मतदानाबाबत काही प्रश्न असतील तर सदस्य https://ivote.bigshareonline.com वर उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-मतदान मॅन्युअल मदत विभागा पाह शकतात किंवा १८००-२२-९९० वर कॉल करू शकतात.

प्रीमियम प्लास्ट लिमिटेड साठी

ठिकाण : मुंबई तारीख : ०५.०९.२०२५

रोहित श्यामसंदर शर्मा

वर्ऱ्या क्रिएशन्स लिमिटेड सीआयएन : U36910MH2005PLC154792

नोंदणीकृत कार्यालय : ११, मजला - ३रा, प्लॉट ५/१७२१, कैलाश दर्शन, जगन्नाथ शंकरसेठ मार्ग, केनेडी ब्रिज, गमदेवी, ग्रँट रोड, मुंबई, - ४००००७ ईमेल : varyaa.creations@gmail.com/ info@varyaacreations.com

वेबसाइट: www.varyacreations.com

२० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, वर्च्या क्रिएशन्स लिमिटेड **(कंपनी)** च्या सदस्यांची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा **(एजीएम)** मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारं ०३.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (ओएव्हीएम) द्वारे कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्याअंतर्गत बनवले नियम आणि मार्ताय सिक्युरिटीज औड एक्सचेज बोर्ड (सेबी) (लिस्टिंग ऑक्लिगेयनस औड डिक्सलोजर रिकायर्सेट्स) रेयुलेशन्स, २०१५) च्या लागू तत्तुरींचे पालन करू-एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल.

१. २० ट्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि आर्थिक वर्ष २०२५ साठी एकात्मिक वार्षिक अहवाल ई–मेलद्वारे पाठविण्याचे काम पर्ण : कंपनीने शनिवार.

सप्टेंबर, २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पहुंची आरम्स, २०२५ रोजी कंपनीच इकिटी शेअसे धारण करणाऱ्या सदस्यान, ज्याचे हैंकिप पत्ते कंपनी/रजिंद्रम्रा आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) म्हणजेच बिगशेआ सर्किसेस प्रायव्हेट लिमिटेड/डिगॉडिस्टी सहभागींकडे नॉटगीकृत आहेत, त्यांना २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवाल पाठविण्याचे काम पूर्ण केले आहे. २० व्या वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइ www.varyacreations.com वर देखील उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंजबी वेबसाइट त्रिथे कंपनीचे शेअसं सूचीबद्ध आहेत म्हणजेच बीएसई लिमिटे: www.bscindia.com वर उपलब्ध आहे. कोणत्याही सदस्याला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या एकात्मिक वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत हवी असल्यास, ते info@varyaacreations.com वर ईमेल पाठवून त्यांची विनंती करू शकतात आणि ती त्यांना पाठवली जाईल. बाव्यतिरिक्त, सिक्युरिटीज औड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (लिस्टिंग ऑल्लिगेशन्स औड डिस्क्लोजर रिक्रायर्मेट्स) रेखुलेशनस्, २०१५ च्या रेखुलेशन ३६(१) (बी) च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाचा अचुक मार्ग असलेले वेब-लिंक प्रदान करणारे पत्र देखील पाठव आहे, जे त्या भागपारकाता उपलब्ध आहे. ज्यांनी कंपनी /जिस्ट्रा/जिस्तावारी पार्टिसिस्टरके त्याचा ई-मेल आबडी नॉदणीकृत केलेला नाही. २. वार्षिक सर्वसाधारण समेत सहभाग : सदस्यांना व्हिडिओ कॉन्फिस्सिंग/इतर ऑडिओ व्हिन्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) वार्षिक सर्वसाधारण समेत उपस्थि

३. ई[–]मेल पत्त्याची नोंदणी/अपडेटेशन करण्याची विनंती : डीमॅट स्वरूपात शेअर्स असलेले सदस्य त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीशी संपर्क साधून त्यांचा ई–मेव आयडी नोंदणीकृत करू शकतात. भौतिक स्वरूपात शेअर्स असलेले सदस्यांनी त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत करण्यासाठी फॉर्म आयएसआर-१ आणि इतर संबंधित फॉर्म ऑफिस क्रमांक ६-२, सहावा मजला, पिनंकल बिझनेस पार्क, अहुता सेंटाच्या रोजारी, महाकाली केन्द्रज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३ येथे पाठवाधे किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान सूचना प्राप्त करण्यासाठी investor@bigshareonline.com वर ईमेल करावे.

४. वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई–व्होटिंग आणि ई–व्होटिंग : कंपनीला त्यांच्या सदस्यांना रिमोट ई–व्होटिंगची सुविधा प्रदान करण्यास आनंद होत आहे ज्यांची नावे कर-ऑफ तारखेला म्हणजेच मगळवार, २३ सप्टेंबर २०२५ रोजी सदस्यांच्या नॉटणीमध्ये नॉदवली गेली आहेत, जेफेकरून ते वार्षिक सर्वसाधारण समेच्य सुचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर मतदान करु शकतील. सदस्यांचे मतदानाचे हक कर-ऑफ तारखेला पेड-अप इकिटी शेअर भांडवलातील त्यांच्या वाट्याच्य प्रमाणात असतील. कट–ऑफ तारखेला इक्रिटी शेअर्स धारण केलेले असतील तरच सदस्य मतदान करण्यास पात्र आहेत. ई-व्होटिंगसाठी सविस्तर सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत.

रिमोट ई-व्होटिंगची सुरुवात	शनिवार, २७ सप्टेंबर २०२५
0 1 1 20 1	7 7

ठिकाण : मुंबई

तारीख: ०९/०९/२०२५

त्यानंतर मतदानासाठी आरटीए द्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल आणि सदस्यांना दिलेल्या तारखेनंतर आणि वोळेनंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्य परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंतु एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असण

र**. सूचना पाठवल्यानंतर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळविण्याची पद्धत :** वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना पाठवल्यानंतर इक्रिटी शेअर्स खरेदी करणारी आणि कप्तिची सदस्य बनलेली आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेब मंगळबार, २३ सटेबर २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.

६. **ई-मत्राताचा निकाल :** ई-मतदानाचा निकाल लागू कायद्वानुसार निचित्र केलेल्या बोढेत घोषित केला जाईल. एकत्रित स्कूटिनायझरच्या अहवालासह घोषित केलेल निकाल कंपनीच्या वेबसाइट www.varyaacreations.com वर आणि आरटीए च्या वेबसाइटवर म्हणजेच बिगग्नेअर सर्व्हिसेस प्रायवहेट लिमिटेड (आरटीए) वर https://ivote.bigshareonline.com वर पोस्ट केले जातील. निकाल बीएसई लिमिटेडला ट्रेखील पाठवले जातील, जिये सिक्युरिटीज सूचीबद्ध आहेत.

७. केवायसी तपशीलांचे अपडेट : सेबीच्या परिपत्रकांनुसार, कंपनीने भागधारकांना त्यांचे केवायसी तपशील देण्यासाठी पत्रे पाठवली आहेत. ज्या सदस्यांनी अद्याप त्यां केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी प्रक्रिया पाळावी आणि आवश्यक ती कामे लवकरात लवकर करावीत

सदस्यांना त्यांचे भौतिक इक्रिटी शेअर्स डीमॅट करण्यास प्रोत्साहित केले जाते कारण यामुळे कंपनी त्यांना अधिक चांगली सेवा देऊ शकेल. वर्ज्या किएशन्स लिमिटेडसार्ट

कंपनी सेक्रेटर्र

ठिकाण : मुंबई

तारीख: ०८ सप्टेंबर २०२५

एमराल्ड लीजर्स लिमिटेड

(सीआयएन : L74900MH1948PLC006791) नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट नं.३६६/१५, क्लब एमराल्ड स्वस्तिक पार्क, मंगल आनंद हॉस्पिटलजवळ. चेंबर. मुंबई, महाराष्ट्र, ४०० ०७१ दूरध्वनी क्रमांक ०२२-२५२७७५०४; ई-मेल आयडी : info@clubemerald.in वेबसाइट : www.clubemerald.in

९१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

ए) एमराल्ड लीझर्स लिमिटेड (कंपनी) ची ९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० सप्टेंब २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित करण्यात येणार आहे, ज्यानुसार ९१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाचे व्यवहार केले जातील.

बी) कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने त्यांच्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१, ०२/२०२२, १०/२०२२, ०९/२०२३ आणि ०९/२०२४, दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ आणि १९ सप्टेंबर २०२४ (एमसीए परिपत्रक) द्वारे अनुक्रमे / द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. सदस्यांची सामाईक ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती. शिवाय, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने त्यांच्या परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि. १२ मे २०२०, सेबी/एचओ, सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१, सेबी/एचओ/सीएफडी, सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२, सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३, सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ (सेवी परिपत्रक) (यापुढे एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके एकत्रितपणे परिपत्रक म्हणन संबोधली जातात) द्वारे. इतर गोष्टींबरोबरच शिथिलता दिली आहे. १३ डिसेंबर २०२४ पासून प्रभावी झालेल्या सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) (तिसरी सुधारणा) नियमावली, २०२४ नुसार, ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी, तिचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत केलेले नाही, त्यांना संपूर्ण वार्षिक अहवालात प्रवेश करण्यासाठी वेब लिंक (अचूक मार्गासह) सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) (तिसरे सुधारपत्र) विनियमन २०९४ अनुसार १३ डिसेंबर २०२४ पासून असलेल्या स्टेटमेंटची हार्ड कॉपी पाठवली जात आहे

सी) कंपनी कायदा, २०१३ **(कायदा)**, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन नॅड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि परिपत्रकांच्या तरतुर्दीनुसार, कंपनीची ९१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात आहे आणि सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ

डी) कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड **(एनएसडीएल)** द्वारे प्रदान केलेल्या / सुविधेद्वारे सदस्यांना ९१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याची सुविधा दिली आहे

ई) परिपत्रकांनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या वार्षिक अहवालासह ९१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल. ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी//डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत. सदस्यांनी नोंद घ्यावी की वार्षिक अहवालासह ९१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या वेबसाइट www.clubemerald.in स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि एनएसडीएल च्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील

एफ) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली वापरून ९१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये **(रिमोट ई-व्होटिंग** आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग) नमूद केलेल्या सेबी लिस्टिंग नियमांच्या नियम ४४ च्या नियमनानसार, कायद्याच्या कलम १०८ नसार आणि इलेक्टॉनिक मतदान प्रणालीदारे मतदान सलभ करण्यासाठी एनएसडीएलची सेवा नियुक्त केली आहे. ९१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया प्रदान केली आहे

जी) सेबीच्या ७ मे २०२४ च्या मास्टर परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/ सीआयआर/२०२४/३७ दिनांक ०७ मे. २०२४. सहवाचन सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी, पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/८१ दि. १० जून २०२४ च्या नुसार, ज्या शेअर्सचे भौतिक स्वरूपातील शेअर्स आहेत ज्यांच्या फोलिओ मध्ये कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) नाही, संपर्क तपशील, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशील, नमुना स्वाक्षरी अपडेट केलेली नाही, अशा फोलिओ च्या बाबतीत, त्यांनी वरील सर्व तपशील कंपनीच्या , पूर्वा श्रेष्ठी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला पूर्णपणे सादर केल्यानंतरच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश देण्यास पात्र असतील. शिवाय, सेबीने, त्याच्या वरील परिपत्रकांनुसार, सर्व विद्यमान गुंतवणूकदारांना, त्यांच्या स्वतःच्या हितासाठी, सिक्युरिटीजचे सुरळीत प्रसारण सुनिश्चित करण्यासाठी आणि सिक्युरिटीज मार्केटमध्ये दावा न केलेल्या मालमत्तेचे संचय रोखण्यासाठी नामांकनाचा पर्याय प्रदान करण्यास भाग पाडले आहे.

वेळेवर लाभांश मिळविण्यासाठी, सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणीकृत/अपडेट करण्याची विनंती

 जर शेअर्स डिमटेरियलाइज्ड पद्धतीने ठेवले असतील तर त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींसोबत, ज्यांच्याकडे त्यांचे डिमॅट खाते चालवतात, त्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून आणि जर शेअर्स भौतिक पद्धतीने ठेवले असतील तर) सोबत, फॉर्म एसआर-१ योग्यरित्या भरून सादर करून (१) स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची स्कॅन केलेली प्रत ज्यामध्ये शेअरहोल्डरचे नाव, फोलिओ नंबर, बँक तपशील (बँक खाते क्रमांक, बँक आणि शाखेचे नाव आणि पत्ता, , तपशील), (२) पॅन कार्डची स्व-प्रमाणित प्रत आणि (३) रद्द केलेले चेक लीफ असेल ज्या शेअरधारकांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांनी त्यांचे ई–मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत/अपडेट केलेले नाहीत, त्यांनी कृपया कंपनीच्या सचिवालय विभागाशी . या ई-मेलवर किंवा कंपनीच्या आरटीए ला companysecretary@clubemerald.in या ई-मेलवर संपर्क साधन/लिहिन नोंदणी/अपडेट करू शकता वा कंपनीच्या Support@purvashare.com डिमटेरियलाइज मोडमध्ये शेअर्स धारण करणारे शेअरधारक त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींशी संपर्क साधून/लिहून त्यांचा ई–मेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट करू शकतात.

एमराल्ड लीजर्स लिमिटेडसाठी/-

ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

प्रमारा प्रमोशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए २०८ बूमरँग इक्विटी बिझ. पार्क सीटीएस क्र 4, चांदिवली फार्म रोड साकीनाका अंधेरी पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, भारत, 400072 **सीआयएन** : यू51909एमएच2006पीएलसी164247. **दूरध्वनी** : ९१३७२१३१४१

वेब. : www.pramara.com • ईमेल : investor@pramara.com

१९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ("एजीएम")

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की प्रमारा प्रमोशन लिमिटेडच्या सदस्यांची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे ("ओएव्हीएम") आयोजित केली जाईल. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, कंपनीने आधीच आर्थिक वर्ष २०२४–२५ चा वार्षिक अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेच्य सूचनेसह इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला आहे ज्यांचे ईमेल पत्ते एमसीए आणि सेबी ने जारी केलेल्या विविध परिपत्रकांनुसार कंपनी आणि/किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. वार्षिक अहवाल आणि सूचना कंपनीच्या वेबसाइट www.pramara.com वर आणि सीडीएसएलच्या वेबसाइट www.evotingindia.com वर उपलब्ध आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दूरस्थ ई-मतदान आणि मतदान.

कंपनी तिच्या सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा ("रिमोट ई-व्होटिंग") प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे ("ई-व्होटिंग"). रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया सूचनेत प्रदान केली आहे.

सेबी (एलओडीआर) नियमावली, २०१५ च्या नियमावली ४४ मध्ये सुधारणा केल्यानुसार आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमावलीच्या कलम १०८ च्या तरतुदींनुसार, सदस्यांना सीडीएसएलने प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली आहे. कंपनीने भौतिक किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांची नावे निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ निश्चित केली आहे. जे सचनेनसार व्यवहार करावयाच्या व्यवसायांच्या बाबतीत इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्यास आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यास पात्र असतील. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला कंपनीच्या पूर्ण भरणा समभाग शेअर भांडवलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या समभाग शेअर्सच्या प्रमाणात असतील.

रिमोट ई-व्होटिंग कालावधी शनिवार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल. जे सदस्य व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केले नसेल, ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात / सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर, शेअर्स खरेदीं करणारी आणि सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर तो/ती आधीच रिमोट ई-व्होटिंगसाठी सीडीएसएलकडे नोंदणीकृत असेल, तर तो/ती मतदान करण्यासाठी त्याचा/तिचा विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.

ई-मतदानासंदर्भात काही प्रश्न असल्यास, सदस्य www.evotingindia.com वर उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-मतदान नियमावली मदत विभागात पाहू शकतात किंवा 022-4886 7000 आणि 022-24997000 वर संपर्क साधू शकतात. ई-मतदानासंदर्भात कोणत्याही तक्रारी असल्यास, कृपया श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, 25 वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - 400013; ईमेलः helpdesk.evoting@cdslindia.com किंवा वरील क्रमांकावर संपर्क साधा किंवा निम्मस्वाक्षरीकाराशी संपर्क साधा.

वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मे. विशाल थवानी अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीजचे श्री. विशाल थवानी यांची छाननीकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रमारा प्रमोशन्स लिमिटेड साठी सही/-रोहित लांबा व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ०१७९६००७

ANNOUNCEMENT TO THE SHAREHOLDERS OF

ESAAR (INDIA) LIMITED

("ESAAR"/ "EIL"/ "TARGET COMPANY"/ "TC") (Corporate Identification No. L67120MH1951PLC222871)
Registered Office: Shop No. 06, Prathamesh Avenue, Datta Mandir Road, Malad East, Mumbai, Maharashtra, India, 400097;
Corporate Office: 101, First Floor, Western Edge I, Western Express Highway, Borivali (East), Mumbai, Maharashtra, India, 400066
Phone No.: +91-8104417080; 8858498847; Email id: cs@esaar.in; Website: www.esaar.in

This Advertisement is being issued by Navigant Corporate Advisors Limited, on behalf of M/s. Prabhat Capital Investments Limited (Acquirer) in respect of Open Offer ("Offer") for the acquisition up to 53,15,050 Equity Shares of Rs. 10/- each representing 26.00% of the Fully Paid-up Equity and voting share capital of the Target Company. The Offer Opening Public Announcement pursuant to Detailed Public Statement ("DPS") and the Public Announcement ("PA") made by the Acquirer has appeared in Financial Express - English Daily (all editions); Jansatta - Hindi Daily (all editions) and Pratahkal - Marathi Daily (Mumbai edition) on

Acquirer has completed the dispatch of the Physical Letter of Offer on August 22, 2025 to such shareholders whose email addresses were not registered with Target Company pursuant to regulation 18(2) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations")

Various Letter of Offers are returning undelivered. Hence it is to be reiterated that copy of the LOF is also available on the website of Securities and Exchange Board of India (SEBI), www.sebi.gov.in and also on the website of Manager to the Offer

Shareholders who have not received the Letter of Offer can tender the shares in accordance with procedure described in clause 8.15 on 27 of Letter of Offer, which is reproduced as below:

Procedure for Tendering the Shares in case of Non-Receipt of the Letter of Offer:

Persons who have acquired equity shares but whose names do not appear in the register of members of the Target Company on the Identified date, or those who have not received the Letter of offer, may also participate in this Offer. A shareholder may participate in the Offer by approaching their broker and tender Equity shares in the Open Offer as per the procedure mentioned in this Letter of Offer or in the Form of Acceptance-cum-Acknowledgement. The Letter of Offer along with Form of Acceptance-cum-Acknowledgement will be dispatched to all the eligible shareholders of the Target Company as on the Identified date. In case of nonreceipt of the Letter of Offer, such eligible shareholders of the Target Company may download the same from the SEBI website (www.sebi.gov.in) or BSE website (www.bseindia.com) or Merchant Banker website (www.navigantcorp.com) or obtain a copy of the same from the Registrar to the Offer on providing suitable documentary evidence of holding of the Equity shares of the Target Company. Alternatively in case of non-receipt of the Letter of Offer, shareholders holding shares may participate in the Offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder, stating name, address, number of shares held, client ld number. DP name. DP ID number, number of shares tendered and other relevant documents such as physical share certificates and Form SH-4 in case of shares being held in physical form. Such Shareholders have to ensure that their order is entered in the electronic platform to be made available by the BSE before the closure of the Offer

Capitalized terms used in this announcement, but not defined, shall have the same meaning assigned to them in the PA, DPS and

804, Meadows, Sahar Plaza Complex, J B Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai - 400059

ISSUED BY MANAGER TO THE OFFER FOR AND ON BEHALF OF THE ACQUIRER

NAVIGANT CORPORATE ADVISORS LIMITED

Tel No. +91 22 4120 4837 / 4973 5078



Email id: navigant@navigantcorp.com Website: www.navigantcorp.com SEBI Registration No: INM000012243 Contact person: Mr. Sarthak Viilani

Place: Mumbai Date: September 08, 2025

एनएपीएस ग्लोबल इंडिया लिमिटेड

... (पुर्वी एनएपीएस ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एनएपीएस टेडिंग प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जात असे) **नोंदणीकृत कार्यालय :** कार्यालय क्रमांक ११, दूसरा मजला, ४३६ श्रीनाथ भुवन, काळबा देवी रोड, मुंबई शहर, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४००००२. सीआयएन : U51595MH2014PLC255128 जीएसटीआयएन : २७एएईसीएन६५०५ए१झेडव्ही

याद्वारे सचना देण्यात येत आहे की :

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, एनएपीएस ग्लोबल इंडिया लिमिटेड (कंपनी) ची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) निर्दिष्ट व्यवसाय करण्यासाठी आयोजित केली आहे

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत ईमेल आयडी (इलेक्ट्रॉनिक शेअरहोल्डिंगच्या बाबतीत)/कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (भौतिक शेअरहोल्डिंगच्या बाबतीत) वर पाठवण्यात आला आहे. ज्या सदस्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत, त्यांनी शेअरहोल्डर्सना त्यांचे ईमेल आयडी डिपॉझिटरीज/आरटीएकडे लवकरात लवकर अपडेट करण्याची विनंती करतो. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.napsglobalindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील पाहता येईल.

बी. रिमोट ई-व्होटिंग :

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ अंतर्गत वाचलेल्या नियमांनुसार, कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा देऊ केली आहे जेणेकरून सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करता येईल. ई-व्होटिंग सुलभ करण्यासाठी कंपनीने सोबत आवश्यक व्यवस्था केल्या आहेत. कायद्यानुसार तपशील खालीलप्रमाणे आहेत :

• ई-मतदान कालावधी शुक्रवार, २६ सप्टेंबर २०२५ (सकाळी ९:००) रोजी सुरू होईल आणि सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी ५:००) भारतीय प्रमाणवेळेनसार संपेल.

🗣 त्यानंतर, ई-मतदान मॉड्यूल बंद केले जाईल.सदस्यांचे मतदानाचे अधिकार मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ च्या कट-ऑफ तारखेला कंपनीच्या भरलेल्या भांडवलातील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात असतील • सदस्याने एकदा मतदान केल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी राहणार नाही.नोटीस पाठवल्यानंतर

आणि अंतिम तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीचा सदस्य बनलेला कोणताही व्यक्ती एनएसडीएलला evoting@nsdl. co.in या ई-मेल आयडीवर युजर आयडी आणि पासवर्डची विनंती करू शकतो. जर सदस्य आधीच ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलकडे नोंदणीकृत असेल, तर सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो. युजर आयडी आणि पासवर्डशी संबंधित तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये देखील प्रदान केली आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया कंपनीच्या वेबसाइटवर आणि एनएसडीएल वर उपलब्ध असलेल्या बैठकीची सूचना पहा.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार, ११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने सदस्यांची नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर पुस्तके मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५ ते सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

एनएपीएस ग्लोबल इंडिया लिमिटेड साठी (पर्वी एनएपीएस ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे आणि पूर्वी एनएपीएस ट्रेडिंग पायव्हेट लिमिटेड म्हणन ओळखले जाणारे सही/-

रोनक महेश मेस्त्री

पूर्णवेळ संचालक

डीआयएन : ०६६८७१७१

ठिकाण : मुंबई तारीख: ०८.०९.२०२५

ई-मतदानाची समाप्ती

पोस्ट बॉक्स क्रमांक १००७७ दरध्वनी क्रमांक : +९१ २२ २२१९७१०१

भिल : writetous@bbtcl.com जेबसाइट : www.bbtcl.com सीआयएन : L99999MH1863PLC0000002



बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५, सायंकाळी ५:०० वाजता

नोंदणीकृत कार्यालय : कमर्शियल युनियन हाऊस, ९, वॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१

पोस्टल बॅलट आणि ई-व्होटिंगची सूचना

सदस्यांना येथे कळविण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११० च्या तरतुर्दीनुसार, कलम १०८ आणि इतर लागू तरतुर्दीनुसार (कायदा) कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ सह वाचले जातात, ज्यामध्ये कोणतेही वैधानिक बदल किंवा पुनर्रचना (कायदे) आणि कायदा आणि नियमांच्या इतर लागू तरतुर्दीचा समावेश आहे, ज्यामध्ये कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) ई-व्होटिंगद्वारे सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी/पोस्टल मतपत्रिकेची प्रक्रिया आयोजित करण्यासाठी जारी केलेल्या सामान्य परिपत्रकांचा समावेश आहे. क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२० आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० दिनांक १७/२०२० दिनांक २५ सप्टेंबर २०२३ दिनांक सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२३ दिनांक आणि १९ सप्टेंबर २०२४ दिनांक सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ आणि नियम ४४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ दिनांक सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ आणि नियम ४४ यांचा समावेश आहे. भारतीय सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्यलेशन्स), इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (एसएस–२) द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण बैठकींवरील सचिवीय मानक, प्रत्येक सुधारित आणि इतर लागू कायदे, नियम आणि नियमांच्या अधीन, सप्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलट नोटिस सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे, ज्यांचे ईमेल पत्ते शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५ (कट–ऑफ डेट) पर्यंत कॉर्पोरेशन/रजिस्ट्रार/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत, अशा सर्व सदस्यांना, ज्यांचे ईमेल पत्ते खालील बाबींवर इलेक्ट्रॉनिक नद्धतीने मतदान करून (ई-व्होटिंग) विशेष ठरावाद्वारे कॉर्पोरेशनच्या सदस्यांची मान्यता मिळविण्यासाठी :

● २६ ऑगस्ट २०२५ पासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी कॉर्पोरेशनच्या गैर–कार्यकारी स्वतंत्र महिला संचालक म्हणून कु. रुखशाना जीना मिस्त्री (डीआयएन : ०८३९८७९५) यांची नियक्ती.

नोस्टल मतदानाची सुचना कॉर्पोरेशनच्या www.bbtd.com या वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्स म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या बेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीजवर देखील उपलब्ध आहे डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट https://www.evoting.nsdl.com महामंडळाने आपल्या सदस्यांना ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत

पोस्टल मतदान प्रक्रियेसाठी टीआरपी अँड पार्टनर्स, एलएलपी (एलएलपी ओळख क्रमांक: एसी१५७९६) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. . महामंडळाच्या सदस्यांना याद्वारे कळविण्यात येते आणि त्यांना खालील गोष्टी लक्षात घेण्याची विनंती केली जाते

(१) ज्या सदस्यांकडे कट–ऑफ तारखेला शेअर्स आहेत आणि ज्यांना पोस्टल मतदानाची सूचना मिळाली नाही, त्यांनी investorservices@bbtcl.com बर २) ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये / लाभार्थी मालकांच्या अंतिम तारखेला नोंदवली गेली आहेत त्यांना पोस्टल मतदान सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार असेल. अंतिम तारखेनंतर सदस्य होणाऱ्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने मानावी (३) रिमोट ई-व्होटिंग सविधा खालील मतदान कालावधीत उपलब्ध असेल : ई-मतदानाची सुरुवात मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५, सकाळी ९:०० वाजता

बुधवार, ८ ऑक्टोबर २०२५ (संध्याकाळी ५:०० भाप्रवे) नंतर मतदान करता येणार नाही कारण त्यानंतर द्वारे मतदानासाठी ई–मतदान मॉड्यूल बंद केले जाईल सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, त्याला/तिला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. (४) प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या आणि कॉर्पोरेशनकडे त्यांचे ईमेल पत्ते अपडेट न केलेल्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी सेबीने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानसार सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-आरटीएएमबी/पी/सीआयआर/२०२१/६५५ च्या फॉर्म आयएसआर-१ ची योग्यरित्या भरलेली आणि स्वाक्षरी केलेली प्रत einward.ris@kfintech.com /investorservices@bbtcl.com या ईमेल पत्यासह कॉर्पोरेशनला

सदस्याचे नाव आणि पत्ता नमूद करणाऱ्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत, पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत आणि सदस्याच्या पत्याच्या समर्थनार्थ कोणत्याही कागदपत्राची (उदा.: ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) स्व-साक्षांकित प्रत शेअर करून त्यांचे ईमेल पत्ते अपडेट करावेत. डीमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत / अपडेट करावेत. ई-मेल पत्ता नोंदणी करण्यात काही शंका/अडचणी असल्यास, सदस्य investorservices@bbtcl.com आणि einward.ris@kfintech.com वर लिह् शकतात. '५) पोस्टल बॅलटचा निकाल ई-व्होटिंग कालावधी संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत जाहीर केला जाईल, तपासणीकर्त्याच्या अहवालासह निकाल स्टॉक

एक्सचेंजला देखील कळवले जातील आणि ते कॉर्पोरेशनच्या वेबसाइटबर म्हणजेच www.bbtcl.com आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर: https://www.evoting.nsdl.com वर पोस्ट केले जातील (६) सदस्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे मंजूर केलेले ठराव रिमोट ई–व्होटिंगसाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला म्हणजेच बुधवार, ८ ऑक्टोबर, २०२५ रोजी मंजूर झाले

असल्याचे मानले जाईल. (७) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याबाबत कोणत्याही शंका आणि/किंवा तक्रारीच्या बाबतीत, सदस्य www.evoting.nsdl.com (एनएसडीएल वेबसाइट) च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या मदत आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि ई-मतदान वापरकर्ता पुस्तिका पाह शकतात किंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.com वर विनंती पाठवू शकतात.

८) शेअरहोल्डर्सच्या माहितीसाठी हे कळविण्यात येते की, सेबीच्या २ जुलै २०२५ च्या परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरडी–पीओडी/पी/ सीआयआर/२०२५/९७ नुसार, १ एप्रिल २०१९ च्या अंतिम मुद्रतीपूर्वी दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत कमतरता असल्यामुळे किंवा अन्यथा नाकारलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न केलेल्या हस्तांतरण करारांच्या पुनर्लाजीकरणासाठी एक विशेष विंडो उघडण्यात आली आहे. पुनर्लाजीकरण विंडो सहा महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच ७ जुलै २०२५ ते ६ जानेवारी २०२६ पर्यंत खुली राहील. या कालावधीत, हस्तांतरणासाठी पुन्हा लॉज केलेल्या सिक्युरिटीज (कंपनी/ कडे आजपर्यंत प्रलंबित असलेल्या विनंत्यांसह) फक्त डीमॅट पद्धतीने जारी केल्या जातील. अशा हस्तांतरण-सह-डीमॅट विनंत्यांसाठी योग्य प्रक्रिया अवलंबली जाईल.

गंधाली उपाध्ये

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

मुंबई : ८ सप्टेंबर २०२५